

श्रीदन्यं (von श्रीदन्) patron. des *Muṇḍibha* ÇAT. Br. 13, 3, 5, 4.
 श्रीदन्यि patron. von उदन्य (?) *gāṇa* पैलादि zu P. 2, 4, 59.
 1. श्रीदपानं (von उदपान) adj. f. दृष्टि von *Brunnen einkommend* (*Abgabe*)
gāṇa मुण्डिकादि zu P. 4, 3, 76. aus dem Dorfe *Udapana* (उदीच्यप्राम)
kommand u. s. w. *gāṇa* पल्लवादि zu 4, 2, 110.
 2. श्रीदपान (wie eben) adj. *gāṇa* उत्सादि zu P. 4, 1, 86. f. श्रीदपानी
 (ज्ञात्याम्) *gāṇa* शार्ङ्गरवादि zu 4, 1, 73.
 श्रीदम्भिः, श्रीदम्भिः und श्रीदमेष्य (PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 53.
 59) patron. von उदभूत, उदम्भूत und उदमेष्य *gāṇa* पैलादि zu P. 2, 4, 59.
 श्रीदमेष्यो adj. *dem Audameghi gehörig* *gāṇa* रैवतिकादि zu P. 4,
 3, 131.
 श्रीदमेष्यि patron. von उदमेष्य (?), f. दृष्टि P. 4, 1, 65, Sch.
 श्रीदयक (von उदय) m. pl. N. einer astronomischen Schule, welche
 den Anfang der Bewegungen der Planeten von *Sonnenaufgang* rechnete,
 COLEBR. Misc. Ess. II, 427, N. 2.
 श्रीदरिक (von उदर) adj. subst. f. दृष्टि *den Genüssen des Bauchs fröh-*
nend, Schlemmer P. 5, 2, 67. AK. 3, 1, 21. H. 428. Suçr. 1, 335, 7. VIKR.
 39, 14.
 श्रीदर्प (wie eben) adj. im Bauche sich befindend: लेङ्स् *Licht, Wärme*
 Z. d. d. m. G. VI, 16, 23, N. 1. im Mutterleibe sich befindend *Baik.* P.
 3, 24, 4.
 श्रीदल patron. von *Udala* Āçv. Ça. 12, 14. PRAVARĀDHJ. in Verz. d.
 B. H. 56, 7 v. u. — N. eines Sāman LĀTJ. 4, 5.
 श्रीदवापि patron. von उदवाप *gāṇa* रैवतिकादि zu P. 4, 3, 131. Davon
 श्रीदवापीय *dem Audavāpi gehörig* ebend.
 श्रीदवाहि patron. von उदवाहि, N. eines Lehrers ÇAT. Br. 14, 5, 5, 20.
 7, 8, 26 (oxyt., was nicht richtig sein kann). Āçv. GRHJ. 3, 4.
 श्रीदत्रिः und श्रीदमुद्धि patron. von उदत्रिः und उदमुद्धि *gāṇa* पैला-
 दि zu P. 2, 4, 59.
 श्रीदश्चित् adj. mit उदश्चित् zubereitet P. 4, 2, 19. H. 411.
 श्रीदश्चित् adj. dass. P. 4, 2, 19. H. 411. = उदश्चित् *gāṇa* मङ्गल्या-
 दि zu P. 5, 3, 108.
 1. श्रीदस्थानं (von उदस्थान) adj. im Wasser zu stehen gewohnt *gāṇa* दृ-
 ष्टि zu P. 4, 4, 62.
 2. श्रीदस्थान (wie eben) adj. *gāṇa* उत्सादि zu P. 4, 1, 86.
 श्रीदर्कु patron. von ? PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 56, 3 v. u.
 श्रीदत्त्य (von उदत्त) m. *Hochbetontheit* (वाचः) H. 65.
 श्रीदारिक heisst bei den *Āgina* der gräbere Körper der Seele COLEBR.
 Misc. Ess. II, 194. Sollte nicht श्रीदरिक die richtige Form sein? श्रीद-
 रिक würde auf उदार zurückgehen.
 श्रीदर्प (von उदार) n. edles, würdevolles Wesen, Adel: दानं सप्रियभा-
 षणमौदर्यं शत्रुमित्रयोः समता Siu. D. 93. 89. श्रीदर्पविनयः सदा 134. 125.
 H. 509. ITIH. bei ROSEN zu RV. 1, 18, 1. द्वृपीदर्पगुणोपित N. 16, 13. INDR.
 5, 33. R. 4, 8, 25. श्रीदर्पेणापि गङ्कामः (dem Agastja entgegen) 3, 18, 25.
 श्रीदर्पमालम्ब्य 5, 92, 10. उत्तमौदर्प adj. 4, 44, 104. श्रीदर्प वाचः H. 69.
 श्रीदसीन्य (von उदसीन, s. u. 2. आस् mit उद्) n. der Zustand des
 Unbeteiligten, Gleichgültigkeit R. 4, 33, 39. RAGH. 10, 26.
 श्रीदस्य n. dass. ÇANTIÇ. 3, 19. NAISH. 11, 99. त्रैपीचिलिखनकेतोर्वय

मपि कुञ्जाः किमौदास्यम् PADJĀV. im ÇKDRA. — Von उदास (von 2. आस्
 mit उद्) = उदासीन.
 श्रीदुम्बर 1) adj. f. दृष्टि vom *Udumbara-Baum* herrührend, aus dessen
Holze gemacht *gāṇa* रैतादि zu P. 4, 3, 154. AV. 19, 31, 1. fgg. दृष्टि TS.
 2, 1, 1. 6. दृष्टि 3, 4, 8, 4. 5, 4, 2, 3. पैलादि AIT. Br. 7, 30. आसन्दी 8, 5, 8, 17.
 शाला ÇAT. Br. 5, 4, 2, 25. दृष्टि 3, 2, 1, 33. — BRH. ĀR. UP. 6, 3, 1, 13. M. 2, 45.
 JĀG. 1, 283. H. 816. श्रीहुम्बर MBH. 13, 6001. 15, 726 (lies: तत्रैवैडुः०). R. 4,
 13, 24. — 2) m. a) N. einer an *Udumbara* reichen Gegend P. 4, 2, 67,
 Sch. Vgl. 4, a. — b) eine Form Jama's H. an. 4, 243. MED. r. 253. CO-
 LEBR. Misc. Ess. I, 145. — c) pl. N. eines Volkes MBH. 2, 1869. VĀKĀ.
 BrH. S. 14, 4 in Verz. d. B. H. 240. einer Familie aus dem Stamme der
 Kauçika HARIV. 1466. eine Art *Einsiedler* BHG. P. 3, 12, 43. — 3) f. दृष्टि
 (nämlich शाला) Zweig vom *Udumbara* ÇAT. Br. 3, 6, 1, 2. 4, 6, 2, 8, 9,
 21. LĀTJ. 3, 12. श्रीहुम्बराविषीम् (oder ist etwas दृष्टि वृषीम् zu lesen?) R.
 4, 4, 21. — 4) n. a) Gehölz von *Udumbara*-Bäumen KĀTJ. CR. 22, 1, 25.
 — b) Holzstück von U. PĀR. GRHJ. 2, 6. — c) Frucht des U. AIT. Br. 8,
 16. — d) nämli. कुष्ठ eine Art Aussatz H. an. 4, 243. MED. r. 253. पित्तेन
 पद्माहुम्बरफलाकृतिवर्णाण्यौदुम्बराणि Suçr. 1, 268, 11. — e) Kupfer Hār.
 111. GĀTJ. DH. im ÇKDRA. — Vgl. उदुम्बर.
 श्रीहुम्बरकम् m. das von den *Udumbara* (wohl = श्रीहुम्बर) bewohnte
Gebiet *gāṇa* रैतादि zu P. 4, 2, 53.
 श्रीहुम्बरायणी पatron. von उदुम्बर *gāṇa* नाडादि zu P. 4, 1, 99. Name
 eines Grammatikers NIR. 1, 1. — श्रीहुम्बरायणि PRAVARĀDHJ. in Verz.
 d. B. H. 57, 29.
 श्रीहुम्बरि patron. von उदुम्बर, Fürst der *Udumbara* (Audumbara) P. 4, 1, 173, Sch. 2, 4, 58, VĀRTT. 1, Sch.
 श्रीहुम्ब्रत्र (von उद्रात्तर) 1) adj. f. दृष्टि *den Udgātar betreffend* P. 4, 4, 49,
 Sch. KĀTJ. ÇA. 25, 1, 8. ÇĀMK. zu BrH. ĀR. UP. 1, 3, 2. — 2) n. die Func-
 tion des Udgātar P. 5, 1, 129. MADHUS. in Ind. ST. 1, 16, 18.
 श्रीहाद्रमानि patron. von उद्रात्तमान (partic. praes. med. von ग्राहू mit
 उद्) *gāṇa* पैलादि zu P. 2, 4, 59. f. दृष्टि *gāṇa* गैरादि zu P. 4, 1, 41. Da-
 von adj. श्रीहाद्रमानीय *gāṇa* गैरादि (hier falschlich श्रीहाद्रमानि) zu P.
 4, 2, 138.
 श्रीद्रभणी (von उद्रभणी) n. nämli. यजुस्, Bez. gecisser bei der Dikshā
 gesprochener Sprüche: सर्वाणि दृष्टि दीक्षाया पञ्चूपैद्रभणानि। उद्रभणीते
 वा एषो इस्मालोकादेवलोकमधि यो दीक्षते ÇAT. Br. 3, 1, 4, 1. 6, 6, 1, 12.
 fgg. 13, 1, 3, 4. KĀTJ. CR. 7, 3, 16. 16, 4, 45. 20, 4, 2.
 श्रीद्रकृणी (von उद्रकृणी) n. dass. TS. 6, 1, 2, 4.
 श्रीदएडक von उद्रात्त (चतुर्वर्षीय) *gāṇa* श्रीरोक्षणादि zu P. 4, 2, 80.
 श्रीदालक (von उदाल or उद्दलक) 1) n. nämli. मधु एine besond re
 Art Honig Suçr. 1, 183, 2, 13. VĀKĀSP. zu H. 1214. वल्मीकिकारिकार्त्तन-
 र्भितमधु। तस्य गुणाः। कथायत्वमुज्जतं कदुवं कुष्ठविषरोगनाशेतं च। ३-
 ति राजवल्लामः। | ÇKDRA. — 2) N. eines Tirtha MBH. 3, 8, 139.
 श्रीदालकायन patron. von श्रीदालकि PAT. zu P. 2, 4, 66.
 श्रीदालकि patron. von उदालक PAT. zu P. 2, 4, 66. Bein. des Çveta-
 ketu ÇAT. Br. 3, 4, 2, 13. 4, 2, 5, 15. MBH. 3, 10397. des Kusuruvinda
 TS. 7, 2, 2, 1. des Āruni (s. उदालक) KĀTHOP. 1, 11.
 श्रीदेशिक (von उदेश) adj. aufweisend, aufzählend NIR. 1, 4.